

KMM 2017 Session 4 How To Be A Patriot!



Philosophy
**YOU CHANGE THE WORLD
BY YOUR EXAMPLE, NOT
YOUR OPINION.**



Session Plan

भाग १ – सर्वासाठी काही प्रश्न

भाग २ – हा सत्र सर्वासाठी नाही

भाग ३ – अतीउत्तम काळ

भाग ४ – अभिमान बाळगा

भाग ५ – उजळणी

भाग १ – सर्वासाठी काही प्रश्न

On the scale of 1 – 5

✓ मला भिती वाटते की माझ्यासाठी महत्वाची असलेली लोक मला जितकी सक्षम समजतात तितकी मी नाही.

✓ माझ्यासाठी माझ्या बुद्धिमत्तेची किंवा कौशल्याची प्रशंसा स्विकारणे कठीण आहे.

✓ कधी कधी असे वाटते की माझ्या नशीबामुळे मला यश मिळाले आहे.

✓ मी अनेकदा माझ्या क्षमतेची माझ्या आजुबाजुच्या लोकांशी तुलना करते आणि विचार करते की ते माझ्यापेक्षा जास्त सक्षम/हुशार आहेत.

✓ मला कधी कधी असे वाटते की, माझे वर्तमान स्थिती किंवा माझे वर्तमानातील यश हे मी योग्य वेळी, योग्य ठिकाणी घेतलेल्या निर्णयामुळे आणि योग्य लोकांना ओळखत असल्यामुळे आहे.

✓ ज्या गोष्टी मी पूर्ण केल्या आहेत त्याबद्दल मला खूप प्रशंसा आणि मान्यता मिळाल्यास मी जे केले आहे त्याचे महत्त्व कमी करण्याकडे माझा कल असतो.


✓ मला याची जाणीव आहे की हयावेळी जरी माझ्याकडून चांगली कामगिरी झाली नसली तरी मी अनेक घटनांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे.



✓ जर मला एखादी पदोन्नती मिळाली किंवा एखाद्या प्रकारची मान्यता मिळाली तर ती पूर्ण होईपर्यंत इतरांना सांगायला मला संकोच वाटतो.



✓ कधी कधी मला असे वाटते की/विश्वास आहे की, माझ्या आयुष्यात /नोकरीत मिळालेले यश हे चुकून घडले आहे.



These questions are guideline questions when Psychologists attempt to find out if you are suffering from the 'Imposter Syndrome'. What is the Imposter Syndrome? When your voice of shame is more powerful than your voice of being alive, you are having imposter syndrome. Those who scored 1 or less, are on safe grounds. Between 1 and 2 is borderline. Between 2 and 3, it is concerning yet not critical. Above 3 is critical. Above 4, you need help right now.

भाग २ – हा सत्र सर्वांसाठी नाही

आमचे लाईफ स्कूल चे मित्र विनोद धुसिया हे वास्तुविशारद (आर्किटेक्ट) आहेत. ते पुणे विद्यापीठात आर्किटेक्चरसाठी परीक्षा पेपर सेट करतात.

■ ज्यांनी फक्त 15 दिवस अभ्यास केला आहे. ते 50 गुणांपर्यंत मार्क मिळवून पास होतील.

■ ज्यांनी वर्षभर अभ्यास केला आहे ते 80 गुणांपर्यंत मार्क मिळवू शकतील.

अंतीम 20 गुण आर्किटेक्चरच्या विश्वातील कोडयांसाठी होते. यामागची त्यांची भावना अशी होते की ह्या प्रश्नांद्वारे सर्वोत्तम वास्तुविशारदाची निवड होईन.

आजचे सत्र सर्वांसाठी नव्हे तर काही विशेष विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्याप्रमाणे विनोद त्याच्या शेवटच्या 20 मार्कांच्या प्रश्नांद्वारे शोधत होता. आम्ही देखील असे अलौकीक बुद्धीमत्ता असलेली विद्यार्थी शोधत आहोत. गुणांद्वारे प्रतिभा/अलौकीक बुद्धीमत्ता ओळखली जाते का? नाही अजिबात नाही.



स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे मला अलौकीक बुद्धीमत्ता असलेले वचनबद्ध फक्त 100 तरूण घ्यामी भारताचे भविष्य बदलून दाखवेन. अलौकीक बुद्धिमत्ता म्हणजे कशा प्रकारची? भारताला स्वातंत्र्य जे मिळाले ते 100: भारतीयांमुळे नव्हे तर 10: सक्रीय सहभाग घेतलेल्यांमुळे. अशा 10: अलौकीक बुद्धीमत्ता असलेल्यांमुळे भारत स्वतंत्र झाले.

भाग ३ – अतीउत्तम काळ

Part 3A – The Shown Reality.


गेल्या काही दिवसांमधील ठळक बातम्या पहा

आपण ज्या मालीका पाहतो बघा त्यात काय घडत आहे.



आजचे सर्व डिजीटल उपकरणे 24 तास आपल्यावर नकारात्मक बातम्यांचा मारा करीत आहेत. यामुळे आपण नकारात्मक होणे यात काही आश्चर्य नाही. तसेच जग वाईट होत चालले आहे असे वाटणे ही आश्चर्य कारक नाही.

लोकांना दोष देवू नका उलहकंसं दोष द्या. उलहकंसं हा मेंदुचा एक भाग आहे. जो आपत्कालीन घटनांकरीता सावधान करण्यासाठी कार्यरत असतो. उलहकंसं आपल्यासाठी धोकादायक असलेल्या गोष्टींचे शिकार करतो. सध्याच्या न्युज इंडस्ट्रीमध्ये असे म्हटले जाते. कि जो नकारात्मक बातम्यांचा अतिरेक करतो तो पुढे असतो.



नकारात्मक बातम्यांकडे आपण खेचले जाणे हे स्वाभाविक आहे. आपल्याला जेवढे वाटते तेवढे हे विश्व वाईट नाही. न्युज इंडस्ट्री ज्या बातम्या दाखवितात त्या कितपत खऱ्या आहेत यात शंका आहे.

Part 3B – The Actual Reality.

गेल्या शतकापासून आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रगती केली आहे. हया प्रगतीच्या आधारे तीन दशकांमध्ये विश्व समृद्ध करण्याची क्षमता आहे.

मी असे म्हणत नाही की आपल्याकडे समस्या नाहीत. गलिच्छ राजकारण, भ्रष्ट लोक, जातीभेद, पाणी टंचाई, लोभ, खराब रस्ते, आत्महत्या इ. आहेत. मानव म्हणून या समस्यांकडे पाहूही शकतो/सोडवू शकतो. पण आपण हयाकडे दुर्लक्ष करतो.

चला आपण काही चांगल्या गोष्टींकडे बघुया.

मागील 50 वर्षात

- ✓ मानवाचे आयुष्य दुपटीने वाढले
- ✓ उत्पन्न 10 पटीने वाढले
- ✓ बालमृत्यु दर 5: नी घटला.
- ✓ साक्षरता 25: वरून 80: पर्यंत वाढली



- ✓ स्टीव्ह पिंगर या संशोधकाने आपल्याला दाखवून दिले आहे की, आपण मानवी इतिहासातील सर्वात शांत कालावधीत जगत आहोत. जगात कोणत्याही भागांमध्ये सध्या कोटेही युद्ध नाही. आपण खरोखरच विलक्षण वेळेत जगत आहोत आणि बरेच लोक हे विसरतात.
- ✓ आज गरीबांकडे देखील फ्रिज, टिव्ही, एसी, मोबाईल फोन आहेत. श्रीमंत सम्राटांनी देखील कधी असे स्वप्ने पाहिली नव्हती कि 50 वर्षांनंतर गरीब लोकांचे राहणीमान असे असेन. गरीब लोक इतके श्रीमंत कसे झाले?

जेव्हा आम्ही लाईफ स्कूलमध्ये समृद्ध राहणीमानाविषयी बोलतो तेव्हा केवळ समृद्ध राहणीमानाविषयी नव्हे तर ते घडविण्याच्या शक्यतांवर चर्चा करतो. दुर्लभ गोष्टींना मुबलक बनविण्याच्या चर्चा करतो. उदा. आपल्याला आपल्या गरजेपेक्षा सूर्याकडून 5000 पटीने जास्त उर्जा मिळत आहे.



अशा उपलब्ध असलेल्या दुर्मिळ उर्जेला आपण मुबलक बनवू शकतो.



सध्याची वस्तुस्थिती अशी आहे की, एखादा व्यक्ती सुद्धा या ग्रहाच्या भव्य आव्हानांवर मात करण्यास सक्षम आहे. याची मला खात्री आहे. कारण आपल्याकडे प्रगत तंत्रज्ञान आहे. आपल्याकडे शोध लावण्याची इच्छाशक्ती आहे. त्याचबरोबर कोटयावधी लोकांची बुद्धीमत्ता आपल्याकडे ऑनलाईन कार्यरत आहे. की ज्यामुळे मोठी आव्हाने सहज सोडवू शकतो. आपण असाधारण युगात जगत आहोत.

भाग ४ – अभिमान बाळगा

आपल्या आकांक्षा नेहमीच जीवंत असाव्यात. हीच गुरुकिल्ली आहे.

आपल्याला जर स्वतःवर (आपल्यावर) आत्मविश्वास नसेल तर आपण एक अप्रतिम जीवन घडवू शकणार नाही. आपल्याकडे उच्च आकांक्षा सुद्धा नसतील. जसे आयुष्य समोर येईल तसे जगू. आपल्याला पचवेजमतैलदकतवउम चा त्रास होईल.

तुमच्या पैकी काहीजणांना वाटेन कि मला स्वतःबद्दल गर्व वाटण्यासारखे मी तर काहीच केले नाही.

इथे मला आपणास एक प्रश्न विचारायचा आहे कि आपण भारतीय आहोत का? तुम्हाला आपल्या देशाची महानता माहित आहे काय? ती नेत्रदिपक आहे. आपण कशात उत्तम आहोत?

आपल्याला स्वतःची थोडी तरी लाज वाटली पाहिजे कि, आपण सिनेमागृहात राष्ट्रगीत गाण्यासाठी कसे उभे राहतो. आपल्याला भारताचा अभिमान वाटायला हवा. आपण खेळाकडे, सिनेमा इ. कडे तटस्थ दृष्टीने पहातो. तर यातून आपल्याला देशप्रेमात परिवर्तन करावयास हवे. चला आपण यावर चर्चा करू या. आपल्यापैकी प्रत्येकजण देशप्रेमी कसा होईन/होवू शकतो?

- Bharat = Bha —> Light and Knowledge Rata —> Devoted. If you want to use the word India, remember it means - IN + DIA (lamp).



- फक्त 250 वर्षांपूर्वी आपण जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. आपण सर्वात श्रीमंत होतो. आपण सर्वात हुशार होतो. आपल्याकडे धर्मग्रंथ (शास्त्रवचने) होती.
- जगातील सिरीया लेबेनॉल सारखे अनेक देश त्यांच्या देशात भारताची कला, वाणिज्य आणि व्यापार याचा अभ्यास करतात.
- अरुंधती (सबवत) आणि वशिष्ठ (डप्रंत) यांनी समाजापुढे स्त्रीची महत्त्व दर्शविले. भारत एक चमत्कार आहे ज्याची जग वाट पहात आहे.

आपण खेळाकडे, सिनेमा इ. कडे तटस्थ दृष्टीने पहातो. तर यातून आपल्याला देशप्रेमात परिवर्तन करावयास हवे. चला आपण यावर चर्चा करू या. आपल्यापैकी प्रत्येकजण देशप्रेमी कसा होईन/होवू शकतो?

मी काही कल्पना मांडते

- ✓ विपुल शहाने परदेशात जाताना नरेनला विचारले की मी अमेरिकेत असताना काय लक्षात ठेवायला हवे. नरेन म्हणाले, “कदाचित त्यांना (परदेशीयांना) त्यांच्या आयुष्यात भेटणार तु एकमेव भारतीय असतील. त्यांना भारताचा मित्र बनव. त्यांना तुला असलेल्या भारताबद्दलचा अभिमान जाणवून दे”.
- ✓ ‘चख दे’ या सिनेमामध्ये शाहरूख खान खेळाडूंना विचारतो आपण कोणासाठी खेळता? त्याला उत्तरांची अपेक्षा होती ‘भारतासाठी’
- ✓ मी कधीही कोणत्याही वाहतूक नियम खंडित करणार नाही.
- ✓ मी दोन झाडे लावणार, माझ्या आईबाबांच्या नंतर त्यांना नाव देतो आणि ते वाढतात याची खात्री करा.
- ✓ मी परीक्षेत फसवणूक करणार नाही
- ✓ मी लोकांना स्वतःबद्दल चांगले वाटत करण्याचा मार्ग शोधू शकेन

भाग ५ – उजळणी

